

B

Identify one social issue/problem of key significance and write an essay on it  
सामाजिक समस्या / 3000 शब्दों तक लिखें / 10 अंक

- भारतीय समाजतात्त्विक तत्त्वतः समस्या - शेतकरी आत्महत्या.

समाजतात्त्विक पक्षेक व्यक्ती ही समाजच्या वृत्त असते. लग्नतात्त्विक कोणतीही व्यक्ती समास्यांपासून मुक्त नाही. भारततात्त्विक सामाजिक समस्यांचा विचार करणे हे आधुनिक काळात अगत्याचे सापेक्ष आहे. कारण भारतीय सामाजिक समास्यांचा विचार करणे हे आधुनिक काळात गरजेचे आहे. सामाजिक प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. आज आपण कितीही आधुनिक झालो असलो तरी आपल्या प्राथमिक गरजा ह्या बऱ्यापैकी शेतकरी अवयवून आहेत.

अत्यंत प्राचीन काळापासून भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अद्यापही 60 टक्के भारतीय लोकसंख्या शेतकरी अवयवून आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कुरवतीपासून शेतीच्या बाबतीत अनेक समस्या पहावयास मिळतात. दारिद्र्य, बिषमता, नैसर्गिक आपत्ती इ. समास्यांना तोंड द्यावे लागते. पण अल्पकालच्या काळात शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासाची प्रक्रिया मंदोवली आहे. शेतकऱ्यांना अनेक आषाढांना सामोरे जावे लागत आहे. व्यातून तो कटाक्षून आत्महत्या भागि बबीकाळू लागला आहे. देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शासकीय यातळीवर विविध पॅकेजच्या माध्यमातून तरतुदी करण्यात आल्या आहेत. तरीदेखील शेतकरी आत्महत्याचे सान थांबायला तयार नाही. ही परिस्थिती का आली आणि व्यातून बाहेर पडण्याचा शाश्वत मार्ग काढणे आता क्लमपात आहे. सगल्या शेतकऱ्यांच्या सुरवातीस आत्महत्या करणाऱ्याची वेळ शेतकऱ्यांवर आणण्याची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांची कितीही

Write an essay on Educational thinker who has the most impact on me. 10000

सर्वोच्च शिक्षण शास्त्रातील शैक्षणिक विचारधारांचा प्रभाव

रविंद्रनाथ टागोर

- 1) रवींद्रनाथ टागोराने शैक्षणिक क्षेत्रात दिलेले आपले शैक्षणिक विश्वास आणि बेट कृतीने दिलेले आधिष्ठान आव्यत मोत्याचे आहे ज्यांतगत अनुभववाहून सत्याचा बोध घेत होते असे त्यांचे म्हणणे असे. प्रत्येक गोष्टीत सुबोधमिदय साधवा अशी त्यांची श्रुतीका होती.
- 2) इतनाच आर्क्तेव ते मानीत असत. मानवात व इतरात प्रेमाचे आणि आनंदाचे नाते असावे असे त्यांचे म्हणणे होते.
- 3) सर्व विश्वाचे अंतिम लक्ष एकच असून ब्रह्मापासून सर्व विश्वाची उत्पत्ती सात्वी यावर त्यांची अडवा होती. ते अद्वैतवादी होते.

4) निसर्ग हाच असा शिक्षक आहे. निसर्गातून मानवाचा विकास होतो. मानवाने निसर्गाची एकसमानता साधली पाहिजे. परमेश्वराचा आविष्कार व रूप निसर्गात स्पष्टपणे प्रतीत होते असे ते म्हणत.

5) विश्वबन्धुत्व व विश्वकुटुंबत्व यावर त्यांचा भर होता.

6) टागोराने ज्या मते असे शिक्षण नैसर्गिक वतावरणातूनच मिळते. इमारती, पुस्तके, पदार्थांचा वाहून नव्हे. मुलांना निसर्गाच्या सानिध्यातून शिकविले पाहिजे. निसर्गाबद्दलच रविंद्रनाथांना केवळ प्रेमच नव्हते तर भक्ती होती. निसर्गाच्या सहवासात अनुभवाच्या अध्यात्मिक सत्याचा, परमेश्वराच्या आत्मत्वाचा साक्षात्कार होऊ शकतो अशी त्यांची अडवा होती. त्यांच्या मते अध्यात्मिक प्रेरणा लागत करणाऱ्या उत्कृष्ट मार्ग म्हणजे निसर्गाच्या सहवासात व चिंतनात स्वतःला ओळखून घेणे हा होय.

7) टागोराना मुलांचा सामाजिक, अध्यात्मिक व आंतरिक विकास अपेक्षित होता. त्या दृष्टीने त्यांनी अध्यात्मकतात अनेक विचारांचा समावेश असावा असे सुचविले. हे विषय - धार्मिक शिक्षण, मानसशास्त्र, आध्यात्म, समाजशास्त्र, नीतीशास्त्र, धर्मशास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल इ.

Self-reflection about the course कोर्स बद्दल स्वतःचे मत

श्रीवाली विद्यापीठांतर्गत असलेल्या वैभव शिक्षण संस्था विटा संस्थापित कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयात बी.एड भाग-२ सत्र IV मध्ये EPC-4 - Understanding the self हे प्रात्यक्षिक आयोजित केले.

या प्रात्यक्षिकामुळे आम्हांला 'वेव' ची जाणीव आली. स्वतःमध्ये असणाऱे सामर्थ्य, कमकुवतपणा ही स्वतःची ओळखली. यावरून एक लक्षात आले की माणसाच्या जगाच्या प्रवास हा एक वाक्यात सांगायचा झाल्या तर असे म्हणता येईल - अज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि तदनंतर ज्ञानाकडे मार्गक्रमण करण्याचा प्रवास हा प्रवास निरंतर चाललेला असतो. म्हणजे अगदी हा प्रवास निरंतर चाललेला असतो. म्हणजे अगदी हा प्रवास निरंतर चाललेला असतो. म्हणजे अगदी हा प्रवास निरंतर चाललेला असतो.

न उगम न अंत असे हे आहे. आणि म्हणूनच कुणीही संपूर्ण अज्ञानी नसतो, न कुणी संपूर्ण ज्ञानी असतो. हे स्वतःला समजून घेताना समजले.

या प्रात्यक्षिकांचा नक्कीच आम्हांला जायदा धोडप.

~~Mangal~~

## EPC 4: Understanding the Self

Who am I and Understanding one's Strength and Weakness through self observation (मी कोण आहे? आत्मनिरीक्षणद्वारे एखाद्याचे सामर्थ्य आणि दुर्बलता जाणून घेणे)

नाव :- प्राज्ञकानामदेव कोळी.

जन्म तारीख :- 15/03/1997

शिक्षण :- M.Sc

मावड :- ① पुस्तक वाचन. ② शंभोळी कलाकुसर करणे  
③ नवनवीन गोष्टी जाणून घेणे.

Strength साकारात्मक बाबी / सामर्थ्य

- ① नवनवीन गोष्टी आत्मसात करणे.
- ② सर्वांना सहाय्य करणे
- ③ कोणतीही परिस्थिती असू तिथेच वातावरण, लोक यांच्याशी शांतपणे, समंजसपणे मिसळणे राहणे.
- ④ एखाद्या काम कराव्ये असेल मग ते कितीही कठीण असेल तरी यत्नेन पणे जिद्दिरिने पूर्ण करणे.
- ⑤ एखाद्याला कोणत्या गोष्टीची अडथळी असेल तर समजून घेऊन त्याला त्या अडथळीतून बाहेर काढणे मदत करणे.
- ⑥ दिलेले काम वेळेत पूर्ण करणे.
- ⑦ माझ्या लोकांच्या आदर, सन्मान करणे.

Weakness मर्यादा / कमकुवत बाबी

- ① कोणताही निर्णय धाई-ठडडडीत घेणे.
- ② सतत एखाद्या गोष्टीवर चिंता व चिंतन करत राहणे
- ③ राग आला तर पयकन बोळून राहणे.
- ④ कोणावरही त्वरीत विश्वास ठेवणे.

आत्मचिंतन म्हणजे आरशात पाहणे आपण काय पाहतो त्याचे वर्णन करणे सारखे आहे. हे स्वतःचे, तुमच्या कामाच्या पध्दती आणि तुम्ही कसे अभ्यास करता याचे मूल्य करणाऱ्या हा एक मार्ग आहे. सोप्या भाषेत यथेतर प्रतिबिंब म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करणे. चिंतन केल्याने तुम्हाला तुमच्या कार्याचे विकसित करण्यात आणि त्याच्या परिणामकारकतेचे पुनरावलोकन करण्यात मदत होते. कोणत्याही भूमिकेत, घर असो किंवा कामावर, प्रतिबिंब हा शिकण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेव्हा आपण शिकतो तेव्हा नित्यक्रमात अडकू शकतो जे प्रभावीपणे कार्य करत नाही. तुमच्या स्वतःच्या कार्यावर वळून विचार केल्याने तुम्हाला कळू शकते की आपण काय करत आहोत.

जेरी आपण स्वतःवरून आत्मनिरीक्षण इच्छता व सामर्थ्य जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपण भरपूर प्रगत विले येऊ शकतो. समाजातील एतिहासिक अक्षीय मूमिका, सामाजिक समस्या, तसेच शैक्षणिक विचारवंतांचे विचार यांसारखे विचार, व त्यातून आपण समस्यांचे निराकरण करू शकतो. आत्मचिंतन, निरूपण या काही मुख्य आपण स्वतःमधील गुणा, दोष, सामाजिक परिस्थिती यांचा भरपूर अभ्यास करू शकतो व आणि पूर्ण करू शकतो.

B

Identify one social issue/problem of key significance and write an essay on  
 सामाजिक समस्या ओळखून त्यावर निबंध / लेख लिहा

## कोरोना एक सामाजिक समस्या.

कोरोना विकार आपल्या समाजाला नवी विषमता शिकवितो आहे. त्यातुनच कोरोना रुग्णांची किंवा कोविड योद्ध्यांची वागताना समाजाचे शौर्य उकाडून येत आहे. कोरोना गेल्यावरही ही भेदभाव कसल्याची वृत्ती कायमच राहिल अशी भीती वाटत आहे.

कोरोना ने जगामध्ये भय व क्लेशदायक परिस्थिती निर्माण केली. आज भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नाखात गेली आहे. त्यामुळे समाजातील लोकांवर भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना या आजाराने लोकांची मानसिक स्थिती पुढेत ढसळली आहे. या काळात आलेल्या कोरोनागारी व नेराश्यामुळे आलेल्या आत्महत्या आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत समुपदेशकांची भूमिका महत्त्वाची ठरत असून. आपण समाजात सकारात्मक पसरवणे गरजेचे झाले आहे. जेवणातील मिठाप्रमाणे जीवनातील प्रसन्नताही महत्त्वाची आहे.

कोरोनामुळे लोकांमध्ये प्रसन्नता कमी झाल्याने निराशा आणि उदासिनता पसरली आहे. समुपदेशकांना लोकांशी संवाद साधून जीवनातील आनंद परत आणायला गरज आहे.

सोशल डिस्टिंगच्या नावाने नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे नात्यांमध्ये असणारी आपुलकीची, मायेची, कुठं कमी झाली झाली आहे. यामुळे अस्ुरमितेची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे आपल्या जीवनात नकारात्मकता पसरू देऊ नका. वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनात हे भविष्य स्व

कशावरच्याने मुले आधुनिक आणि शारिरिकदृष्ट्या असुरक्षित असतात. योग्य पोषण व आरोग्याची वाचप ते आहाराने बळी पडतात. संशोधनात असे दिसून आले आहे की पौढ लोकांमध्ये एवढेच नव्हे तर 50% मानसिक आरोग्य विकार. 15 व्या वर्षी सुरु होतात. त्याचबरोबर पौढांमध्ये तीव्र मुद्यांना बौद्धिक आव्हाने होवतात. आधुनिक समास्या, शारिरिक बदल अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

Role of teacher in adolescence चांगल्याने शिकणे / समजणे

कुमारांमध्ये विविध प्रकारचे शारिरिक व मानसिक बदल घडून येतात. कुमारांना मी लहान राहिलो नाही असे वाटते त्यावेळी शिक्षक व वैजिक शिक्षण देऊ शकतो. कुमारांना योग्य ती माहिती न दिल्यामुळे त्यांच्यात वैजिक समस्या निर्माण होतात. कुमारांच्या वैजिक समस्या निराकरणाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कुमारांच्या समस्यांचे बरेच म्हणजे सर्वात्म्य झाले आहे म्हणून त्या मुद्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे म्हणून शिक्षकांना पाठ पाठ्याने लागते. नवीन पिढी आणि जुनी पिढी यांचे संघर्ष निर्माण होतो. अशा वेळी शिक्षक त्यांना मार्गदर्शन करू शकतो.

Communities role in forming one's identity, beliefs, attitude etc. अर्थ, अर्थपूर्णपणे निर्माण करणे समजाणे / समजणे.

मानवी जीवनातील 'समाज' ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. समाजीकरणाच्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती समाजमान्यतेची प्रकृती, नियमने मुल्य, सामाजिक श्रुतिका म्हणजेच जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करते. या प्रक्रियेद्वारे व्यक्तीच्या 'स्व'ची निर्मिती होते. आणि व्यक्तीमत्त्वाची विकास होतो.

व्या. व्यक्ती, समुह व इतर घटकांकडून समाजाला समाज म्हणून जीवन लक्ष्यासाठी आवश्यक अशा शारिरिक, मानसिक आणि सामाजिक पात्रता आणि कौशल्ये व्यक्तीच्या शिकवणीला लागतात. समाजाची ओळख, प्रेरणा आणि आश्रयिता यांमध्ये महत्त्वपूर्ण श्रुतिका आहे.

Write an essay on Educational thinker who has the most impact on me. माड्यावर

सर्वाधिक प्रभाव झालेल्या शैक्षणिक विचारवंतावर निबंध लेखन.

A. P. J. Abdul Kalam

ए.पी.जे. अब्दुल कलाम.

डॉ. कलाम हे एक सामाजिक शैक्षणिक विचारवंत आणि दूरदर्शी आहेत. जे समतात्मक भारतीय समाजाच्या विकासासाठी प्राचीन आणि आधुनिक शैक्षणिक आदर्शांचे समाकलन करतात. कलामांच्या जीवनाविषयी तर आपण जाणतच पण डॉ. A.P.J. अब्दुल कलाम यांच्या मते मुलांचे स्वांतर करण्याची जबाबदारी शिक्षण पद्धतीवर असते. शिक्षण हा अविरत प्रवास आहे. ज्ञान आणि ज्ञानातून वास्तविक शिक्षण माणसाची प्रतिष्ठा वाढवते.

शिक्षण हा ज्ञान आणि ज्ञानातून होणारा अविरत प्रवास आहे. शिक्षण आणि शाळांच्या लक्षकेंद्रित मुल्य प्रणालीसह मिशन डेगारे शिक्षण प्रदान करणे आवश्यक आहे. बालपण हा पावाभरणी आहे. जिथ्यावर बालपणात परलेल्या बिया जीवनाच्या झाडाकडे उमलल्यामुळे संपूर्ण जीवनशैली उभी राहते. मुक्त व पारदर्शक समाज स्थापनेसाठी शाळांच्या मावासात 12 वर्षे मुल्यवर्धित शिक्षण आवश्यक आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अनेकदा असे म्हणतात की विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक असंगत आणि सर्जनशीलता विकसित करते. डॉ. कलाम यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण हा प्रत्येक भारतीय समाजाचा उत्तम उत्तम कृत्क आहे यश मिळविण्याबाबत

Philosophy of yoga and benefits of yoga for body and mind संगठित करके  
योग के दार्शनिकी व मानसिक शक्ति

- योग का फल व्योमासनापुस्तक मर्यादित आहे असो याच लोक्यांग ठोसमस आहे. कारण त्याच शारीरिक फायदे सहज लक्षात येतात परंतु, प्रत्यक्षात शारीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांच्या संयोगामुळे अगटित फायदे होतात.
- मन, शरीर आणि श्वास यांचे अंतर्गमन बाळगल्याने दीर्घन-प्रवास शांत, आनंदी आणि स्वस्थाने सफल होतो.
- शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक व भावनिक स्वास्थ्य योग्यते वाढते.
- बलन कमी करल्यासाठी योग्या फायदा होतो.
- तणावनापासून मुक्ती मिळते.
- अस्वस्थ सातल्या मनाला काबूत ठेवल्यासाठी योग्या फायदा होतो.
- ध्यान धारणामुळे शरीरात साठलेल्या ताण निघून बोगप्रतिक्रिया शक्ती वाढते.
- स्वतःगता वाढते. मन आनंदी आणि पुकारू बनते.
- शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते.

Case studies / biographies / stories of different children who are arises in different circumstances किंवा कौटुंबिक परिस्थितीत विकसित झालेले बाले

बिद्यार्थिनीचे नाव - भार्मिस्ता बिस्वास पाटील.

ही बिद्यार्थिनी इयत्ता आठवी मध्ये शिकते या बिद्यार्थिनीचे निरीक्षण केले. तिच्या गुणवैशिष्ट्यांचा व विविध गुणांचा लसे विकीटोपणा, आत्मविश्वास पुढाकार नेतृत्व स्वभावबल, धाडस, दया अभ्यास कथा. व्याकरण शिक्षण प्रशिक्षणार्थीया असे आढळून आले की ही बिद्यार्थिनी अभ्यास, ध्येय निश्चित असलेली तसेच प्रत्येक कामात स्पष्टते दिवीरीने जाग घेणारी आहे.

एवढी हुकार आणि धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या भार्मिस्ताची परिस्थिती खूपच हालाकीची आहे. पण आज्ञाकार इतर समानातील अनेक संस्था तिला मदत करतात.

Article reading and discussion 100 वाक्य आणि पत्रे

महाराष्ट्र टाइम्स च्या वृत्तपत्रातील 'समानतेची पाऊले' हा लेख स्त्री-पुरुष समानतेची निगाडीत आहे. यामध्ये मानवी आत्मतास अर्धनागरी गामीण आगाव व नलव टाकणी, तर महिलांची समाजातील स्थिती जादवी समाधानकारक नाही. असेच सांगितले गेले. अनेक दशके अत्यंत बुर आणि तडफदार अधिकारी तयार करणाऱ्या अडकवासत्या येथील बापदीच पुनोचिनीची दारे आता महिलांसाठी उघडार आहेत. यातील जेदलनक व ब म्णने केंद्रमकार यासाठी जादवी उल्लेख नसताना सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकार घेऊन हे पाऊल टाकावे लागते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व सैलिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा स्वागतार्ह निर्णय घ्यावे केल्या.

गोव्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालये सातत्याने महिलांच्या प्रस्ताव कायसुसंगत व आधुनिक श्रुतिका घेत आहे. आज समाजातुडे समानतेचा आदर्श ठेवायचा असेच तर न्वत. पासून बुरुवात करावयाची हवी.

Watching one movie / documentary of educational and social content शैलिक आणि सवर्निक-शाळांमध्ये / महिलांमध्ये

तर अमान पवे सर्वसामान्यांना अर्धत नसणाऱ्या मदान मुलांच्या नमस्तेवर आघादलेला हा खिजपट अथच लोकप्रिय आहे. हा खिजपट डिस्कोमिया हा अर्धसामान्यांना माहित नसलेल्या मुलांच्या प्रथेमवर प्रकाशतेत टाकतो. डिस्कोमिया म्हणजे विद्यालया, बाबायत्या व व्याकरण समूह न घ्यासत्या येणारी अडखण ही मोठेपणी नाहीशी होते. अशा मुलांवर अभ्यासाचे मोसे न टाकता त्यांना वेळ देऊन समजून घेणे आवश्यक असते. हे न्याय पायकाना व शिदाकाना अर्धत नसल्याने ते अशा मुलांना समजून घ्यायचा असमर्थ उरतात. अशाच इशाने अवस्थी हा मुलगा एक उनाड म्हणून शिकका मारून बोर्दिंग स्कूलमध्ये रवानगी होतो. शिदाकांच्या नागाण्यामुळे शाळेत तो गप्प राहायला लागतो. कुणालाच त्याचा प्रथेस शाळेत नाही हे कळत ते पुका तरुण शिदाकाला तो म्हणते रामशाकर निकुम. तो त्याच्याबद्दलच सगळी माहिती गोळा करतो. व त्याला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून देतो.

How political, social and historical forces shape the identity ओळख निर्माण करताना

सामाजिक, आर्थिक ऐतिहासिक शक्तींची प्रभावना

**राजकीय घटना :-** राजकीय अंतर्गत घटना म्हणजे आपल्या अध्यासमूर्त अनेक राजकीय अंतर्गत घटनांच्या उदरगती होण्या, खरे ब्यारेपणा समनवी, वार-विवाह, येकमेकांकड वहाव्याच्या हल्लीकान याप्रकारे च्या घटना घडत असतात यासाथच्या क्रिया शिभकरी विद्याथर्ति शिक्वाव्यात शिभक व नेहमी सत्याच्या वाजून असतो.

**सामाजिक घटना :-** शिभक व समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आपल्या समाजामध्ये शिभक मानाय आकराय स्थान दिले जाते त्यामुळे समाजात घडणाऱ्या काही घटनांच्या समाजासाठी त्या समाजासाठी घनिकारक असतात त्या घटनांचे पिकिसक परिणाम करणे.

Meaning and concept of adolescence पौर्वावस्थांची संकल्पना व अर्थ

**पौर्वावस्थांची संकल्पना व अर्थ :-** माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून सुरु असले तरी त्यांच्या भ्रुण, बाळ, नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार तरुण, वृद्ध इ. अनेक व्यथांपैकी रहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षापर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अप्रतिपक्ष मूलान्ये (कुमारान्ये) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व सानसिक, सामाजिक दृष्ट्या प्रवर्धित तरुणात रूपांतर होते याच वयात होणाऱ्या माणसाच्या लैंगिक वाढ व विकास व्यथाला पौर्वावस्था म्हणतात. पौर्वावस्था ही लैंगिक संक्रमणाच्या कालखंडात निर्माण होणाऱ्या वयात होते। व्यावर्षी भाषा निर्माण होणाऱ्या वयात होते। व्यावर्षी भाषा निर्माण होणाऱ्या वयात होते। व्यावर्षी भाषा निर्माण होणाऱ्या वयात होते।

Issues of contemporary adolescence पौंगंडावस्थेतील घंके / समस्या

① बालपण संपताना आणि पौंगंडावस्थेच्या शुरुवातीला अनेक मानसिक समस्या उदभवू शकतात. बागव्याबोलव्याच्या खाव्यापिव्याच्या सवयी, नैशेय, चिठचिठ इ. ② घातक पराधयि स्येन, रस्त्यावरील उपघातांना कठी पडणे. मानसिक समस्या उदभवू शकतात ③ बालपणाचे बंधीर कुपोषण आन्व्यास एकंदर वाढ खुंडते. हिसाथार व हिसक वृत्ती निर्माण होते.

Role of teacher in adolescence पौंगंडावस्थेतील विद्यार्थ्यांविषयी शिक्षकाची भूमिका

① पौंगंडावस्था हा एक कालखणी किंवा रूपा आहे जिथे जास्तीत जास्त वाढ आणि विकास होता. शिक्षकांनी या अवस्थेतील मुळांना वाढ आणि विकाससाठी योग्य वातावरण प्रदान केले पाहिजे ② शिक्षकांनी पौंगंडावस्थेतील मानशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे जसे की-या काळात कोणते बहून घडतात. समस्यांना तोंड कसे द्यावे इ. ③ विद्यार्थ्यांच्या विशेष हितार्था काळजी घेतली पाहिजे- स्वभावानुसार विविध विषयांची आणि क्रियाकलापांची खुंडी निवडून घ्यासकमाने दिली पाहिजे ④ शिक्षक आणि पालकांनी पौंगंडावस्थेला धार्मिक व नैतिक शिक्षण दिले पाहिजे ⑤ मार्गदर्शन आणि समुपदेशन सेवेची व्यवस्था करणे

Communities role in forming one's identity, beliefs, attitude etc. आंळण, श्रध्या, आंभयुती

इत्यादी निर्मितांमध्ये समाजाची भूमिका

समानां - ह प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाची हयक असता. समाजांमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करव्यासाठी आपल्या आनुवांजुला घडणाऱ्या गोष्टीया आपले ज्ञान, माहिती, विद्याध्याना उणे समजून सावणे सहमित - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सहमित फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात कारण शिक्षक असा किंवा एखाद्या हसया सैतातील व्यक्ती संगत ही सांगसात्त हस्य काही शिकवत असते. आपल्या सोबत असणारे मित्र हे विविध स्वरूपाचे असतात शेजारी शालेय मित्र, समुह गट, कुडुंब प्रसार माध्यम इ यंया माश्यावर चांगला परिणाम आला. त्यामुळे माशी प्रगती झाली.

योगासने साधारणपणे वयाच्या उदाच्या वर्षापासून मुला-मुलीनी करव्यास प्रत्यवाय नाही. योगासने प्रातःकाल करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. रोज सकाळी आपण योगासन व प्राणायाम केवायला हवेत.

- योगासनाचे शारीरिक व मानसिक फायदे :-
- ① शरीरची लवचिकता सुधारते.
  - ② स्नायूंची ताकद वाढते.
  - ③ आपला रक्तप्रवाह व प्रतिकारक शक्ती वाढते.
  - ④ निरोगी जिवनशैली व आनंद प्राप्त करते.
  - ⑤ आपल्या लक्षकेंद्रित करव्यास मजत करते.
  - ⑥ मानसिक शांती प्राप्त करते.
  - ⑦ तुमच्या सर्व वेडनांवर इलाज हा योगा आहे.
  - ⑧ योगाचे एक सौंदर्य असे आहे की योगाचा शारीरिक सराव लहय किंवा कुमबुवत सर्वांसाठी फायदेशीर आहे यामुळे प्रगती होते.
  - ⑨ नियमितपणे योगासन केव्हा आपण कोणत्याही आज्ञाबापर सल्लापणे मात फलं किंवा
  - ⑩ आपल्या मधील आंतरिक शक्ती वाढव्यास मजत होते.
  - ⑪ आपला स्वाभिमानही उंचावला जातो.

Case studies / biographies / stories of different children who are arises in different circumstances

विभिन्न परिस्थितींमधील विद्यार्थ्यांचा व्यक्ती अभ्यास  
cases studies :- कस रूडिजमध्ये. विद्यार्थ्यांना स्पष्टपणे आणि समस्यांचे निराकरण करव्याचा अनुभव साध्य होतो. त्यामुळे शिक्षकांना कस रूडिज मर्यातज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

## EPC 4: Understanding the Self

Who am I and Understanding one's Strength and Weakness through self observation (मी कोण आहे? आत्मनिरीक्षणद्वारे एखाद्याचे सामर्थ्य आणि दुर्बलता जाणून घेणे)

मी कोण आहे याचा विचार करणे खूप महत्त्वाचे असते. कारण आपण स्वतःच्या ओळखत्याशीबाबत आपल्यातीतच उणीवा जाणून घेऊ शकत नाही. त्याशीबाबत आपली प्रगती आपण करू शकत नाही. कोणतेही दृष्येय साध्य करण्यासाठी आपल्याच्या आपले स्वतःचे आत्मनिरीक्षण करणे गरजेचे आहे. मी म्हणजे कोण हे जाणून घेणे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे.

Strength सकारात्मक बाब / सार्वभूम

प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट अशा सकारात्मक बाबी असतात. त्या प्रत्येक व्यक्तीत भिन्न-भिन्न असतात.

- ① कार्यक्षमता - जीवन जगताना आपल्याच्या अनेक कार्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे नेहमीच कार्यक्षम राहावं लागत.
- ② महत्त्वाकांक्षी - काही लोक महत्त्वाकांक्षी असतात.
- ③ आशावादी - माणूस हा नेहमीच आशावादी असतो. नेहमी पुढाची आशा मनाशी बाळगून असतो व ती पूर्ण होण्याची वाट पाहत असतो.
- ④ सर्वज्ञशीलता - प्रत्येक व्यक्तीमध्ये सर्वज्ञशीलता हा गुण असणे आवश्यक आहे.

Weakness मर्यादा / कमकुवत बाब

- ① मी पुढाच्या गोष्टीचा लगेच तणाव घेते.
- ② पुढाची गोष्ट मनाविरुद्ध झाली तर मला त्रास होतो.
- ③ मी रागावर लगेच मर्यादा आणू शकत नाही.
- ④ मला पुढाची गोष्ट पूर्ण करताना मनात भिती निर्माण होते.
- ⑤ मी लगेच भावनाप्रधान होते.

### आपण "शेतकरी आत्महत्येचे सामाजिकपैलू" हा

लेख पाह्यात :- रूष्काळामुळे शेतकरी कनस्थी टाळण्याकत अडकतो आणि आपले जीवन संपवतो शेतकऱ्यांचे समर्थन करत असलेल्या लेखेचे मत आहे की धान्याची/पिकाची खरी किंमत त्यांना मिळत नाही. त्यांना आताच्या स्थितीला मजुरीची रुग्णा किंमत मिळत नाही. पणाने त्यांचे नुकसान होते व ती कनस्थी ओढ्याच्याली वागतो. मराठवाड्यातील मागील वर्षी 1133 शेतकऱ्यांची अमहात्म्या झाल्याचे दिसून येते.

शेतकरी अमहात्म्यामागे बेशेजगारी, गारपीट, सतत्या दुष्काळ सावकारी कर्ज, बी-बियाणांचे पाडेते भाव असे अनेक कारणा आहेत.

**उपाययोजना :-** ① शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळव्यासाठी उमेद सारखे प्रकल्प कृषी विद्यापिठात राबवले आहेत ② शेतकऱ्यांना कृमी व्याजमुद्रात व लवकर कर्ज उपलब्ध करून द्यावे ③

शेतकऱ्यांना उत्पादित मात्तच्या नासारीपासून वाचवण्यासाठी शीतवट्ट तयार करून द्यावेत. नवीन योजनेवर साहित उण्यासाठी ताल्लुका पातळीवर एक शेतकरी मागील शेत करू शकू करावे.

Watching one movie / documentary of educational and social content शैक्षणिक आणि सामाजिक आरुचाचा चित्रपट / माहितीपट पाहणे

या ACPA's मध्ये आपण एक शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या वर आधारित एक चित्रपट निवडावया आहे आ.तानी, दुगा, 1988.

**तानी :-** तानी हा संजीव कोलते यांच्या दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. तानी ही सायकल-रिमा द्यालकाची मुलगी आहे तिला आपल्या घरच्या परिस्थिती साणिवे होते व ति स्वतः काम करून IAS ची परिभा उत्तीर्ण होते. धीर न सोडता तानी आणि तानीच्या आई वडील <sup>यांच्या</sup> निरुद्ध बिकायी, आत्मविश्वास टाखवतला आहे. अरुण नल्लवडु यांनी बाबांच्या भूमिकेला अथुक् व्यास देतात. तानीला पिडित टाखवण्यासाठी तिच्यावर येमण भारावारी, तिची कीव करणारी तिच्यावर लसणारी अशी सर्व प्रकारची पणें यामध्ये टाखविली आहेत.

या चित्रपटानून आपण असे रिफतो की अनेक अशा मुली आहेत ज्या स्वतःच्या परिस्थितीला डोन हात करून शिक्षण पूर्ण करतात. निरुद्ध बिकारी, आत्मविश्वास, प्रेरणा, कष्ट करव्याची प्रेरणा या गोष्टींची जोपासना केले पाहिजे.

How political, social and historical forces shape the identity  
सांसातिक जीवन ऐतिहासिक शक्तिको परिमाण

अर्थशास्त्र निर्माण करताना

स्वतंत्री ओळख निर्माण करताना सामाजिक शक्तीची  
भूमिका खूप महत्त्वाची असते. आपण समालात वावरत  
आसताना सामाजिकत्व लोकांची भूमिका खूप काही शिकवून  
लाते. तसेच भारताचा एक विलक्षण चिंतनशास्त्र  
पार्श्वभूमी आहे. दादाली कोडेव हे शिवाजी महाराजांचे गुरू  
म्हणजेच शिक्षक होते. तसेच आपला इतिहास गुरूचा,  
शिक्षकाचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या  
बडणघडणीमध्ये तसेच शिक्षक म्हणून कार्य करत असताना  
सामाजिक आणि ऐतिहासिक शक्तीची भूमिका खूप  
महत्त्वाची आहे.

Meaning and concept of adolescence पौढत्वचे संकल्पना व अर्थ

पौढांदावस्था :- किशोरवयातील लैंगिक विकासाच्या काळाचा  
धीट्या पौढांदावस्था असे म्हणतात.  
मेंदून्मधून विशेषतः वयात येणाऱ्या संदेशानुसार उत्तेजित  
झालेल्या अंतःस्रावी ग्रंथीच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक  
गुणधर्माचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो. व व्याक्तपुढ  
ननदम झाल्यावर तो संपतो. या कायति प्रत्यक्ष सहभागी  
मुख्य लैंगिक अवयवांना प्राथमिक लैंगिक गुणधर्म असे  
म्हणतात. याशिवाय या वयात मुलगा व मुलगी सहभागी  
ओळखता येईल, अशी शिन्हे शरीरावर विकासेत सहलक्षण  
आल्याने इतर लैंगिक शिन्हे असे म्हणतात. ती प्रत्यक्ष  
पुढनसंख्येचा भाग नसतात पण ती लैंगिक सक्षमता,  
वैशिष्ट्ये व पुढनसमता दर्शवतात आणि त्यांचा उपयोग  
लोडीदावाची निवड करताना होतो असे समलत्वे जाते.  
मुलांच्या लैंगिक विकासापेक्षा मुलींचा लैंगिक विकास  
वेगळ्या पद्धतीने होतो.